

महाराष्ट्र शासन,

उद्योग उर्जा व कामगार विभाग.

शासन निर्णय क्रमांक - सीएलए-२०१०/प्र.क्र.४३/कामगार-४

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक - २१.१.२०११

- पहा -**
- १) याचिका क्र ४६५/११८६ मधील सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा
 - २) शासन निर्णय क्रमांक सीएलए-२००६/(२९९)/काम-७अ, दिनांक २५ एप्रिल, २००६
 - ३) शासन निर्णय क्र.सीएलए-२००७/प्र. क्र.३९२/काम-७अ, दिनांक ३ जुलै, २००७
 - ४) शासन निर्णय क्र. सीएलए-२००९/प्र.क्र.४/काम-४, दिनांक २ मार्च, २००९

प्रस्तावना

बाल मजुरी या अनिष्ट प्रथेच्या निर्मूलनार्थ महाराष्ट्र शासनाने दि.२५.४.२००६ रोजीच्या व तदनंतर २ मार्च २००९ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे गठीत करण्यात आलेली जिल्हास्तरीय कृतीदले याशिवाय दि.३.७.२००७ रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजूरी देण्यात आलेल्या राज्य कृती आराखड्यातील तरतूदीनुसार गठीत करण्यात आलेल्या राज्य बाल कामगार समन्वय समिती व राज्य बाल कामगार पुनर्वसन व कल्याण संस्था यांच्या कामकाजात समन्वय साधण्याची जबाबदारी राज्य बाल कामगार कक्षावर सोपविलेली आहे. उक्तप्रमाणे सोपविण्यात आलेल्या राज्यस्तरीय जबाबदा-या विचारात घेता तसेच मा.सर्वोच्च न्यायालयाने याचिका क्र.४६५/११८६ मध्ये सर्व राज्यांनी कामगार विभागांतर्गत स्वतंत्र बालकामगार कक्ष स्थापन करण्याचे दिलेले निर्देश विचारात घेता राज्य बालकामगार कक्षास आवश्यक मनुष्यबळ व सोयी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी शासन खालील निर्णय घेत आहे.

शासन निर्णय:-

कामगार आयुक्त कार्यालय, मुंबई सध्या कार्यरत असलेल्या बालकामगार कक्षाचे सक्षमीकरण करण्यासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात येत आहेत.

राज्य बाल कामगार कक्षाची रचना:-

१. कामगार आयुक्त - (प्रमुख)
२. सहायक कामगार आयुक्त, (कार्यकारी प्रमुख),
३. सरकारी कामगार अधिकारी-१
४. वरिष्ठ कामगार अन्वेषक-३
५. कनिष्ठ कामगार अन्वेषक-१
६. वरिष्ठ लिपिक-१
७. कनिष्ठ लिपिक-१
८. मराठी स्टेनो-१ (इंग्रजी टंकलेखनासह)
९. शिपाई - १

निमंत्रित सदस्य:- विभागीय कार्यालयातील प्रत्येकी १ सहायक कामगार आयुक्त.

राज्य बाल कामगार कक्षाच्या जबाबदाऱ्या :-


१. जिल्हा कृतीदलांच्या कामकाजाचे समन्वयन करणे.
२. जिल्हा बाल कामगार कल्याण व पुनर्वसन निधीचे संनियंत्रण करणे.
३. बालमजुरीसंबंधी कामगार विभागाच्या विविध शासन निर्णयांच्या अंमलबजावणीचे संनियंत्रण करणे.
४. राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पांचे राज्यस्तरीय संनियंत्रण करणे.
५. राज्य बाल कामगार समन्वय समिती व राज्य बाल कामगार पुनर्वसन व कल्याण संस्था यांच्या कामकाजात समन्वय साधणे.
६. बालमजुरी समस्येबाबत जनजागृती कार्यक्रम राबविणे.
७. शासनाने बालमजुरी प्रश्नेसंबंधी वेळोवेळी सोपविलेल्या जबाबदाऱ्या पार पाडणे.
८. मासिक बैठका घेऊन आढावा घेण्यात यावा.

राज्य बाल कामगार कक्षास उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा:-

१. राज्य बाल कामगार कक्षाच्या वर नमूद केलेल्या रचनेनुसार उर्वरित अधिकारी व कर्मचारी कामगार आयुक्त कार्यालयाकडून त्वरीत उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
२. कामगार आयुक्त कार्यालयात राज्य बाल कामगार कक्षासाठी स्वतंत्र दालन उपलब्ध करून देऊन त्यावर कक्षाचा नामफलक प्रदर्शित करणे.
३. कक्षाच्यादैनंदिन कामकाजासाठी आवश्यक संगणक, मुद्रक, स्टेशनरी, कपाटे इत्यादि .
४. कक्षासाठी स्वतंत्र दूरध्वनी, इंटरनेट व फॅक्सची सुविधा .
५. कक्षाच्या कामकाजासाठी लॅपटॉप संगणक, प्रोजेक्टर इ.
६. कक्षास भविष्यात आवश्यकतेनुसार गरजेच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.
७. कामगार आयुक्त कार्यालयाच्या विभागीय कार्यालयातील बाल कामगार कक्षाचे निमंत्रित सदस्य म्हणून सहायक कामगार आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यास नामनिर्देशित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय त्वरित अमलात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने.



(डॉ.कविता गुप्ता)

प्रधान सचिव (कामगार)

प्रत :-

- मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
- अपर मुख्य सचिव, (गृह) मंत्रालय, मुंबई

अपर मुख्य सचिव, (महसूल)मंत्रालय, मुंबई
अपर मुख्य सचिव, (सार्वजनिक आरोग्य)मंत्रालय, मुंबई
प्रधान सचिव, (महिला व बाल विकास)मंत्रालय, मुंबई
सचिव, (शालेय शिक्षण विभाग)मंत्रालय, मुंबई
मंत्रालयीन सर्व विभाग.
महासंचालक, प्रसिध्दी संचालनालय, मंत्रालय, मुंबई यांना सदर शासन निर्णयाला व्यापक
प्रसिध्दी देण्याच्या विनंतीसह.
प्रधान सचिव (कामगार) यांचे स्विय सहाय्यक.
सहसचिव (कामगार) यांचे स्विय सहाय्यक.
कामगार आयुक्त, मुंबई.
विकास आयुक्त (असंघटीत कामगार), ताडदेव, कमर्स सेंटर, मुंबई-३४
सर्व कामगार आयुक्त, सर्व अपर कामगार आयुक्त/ सर्व कामगार आयुक्त
आयुक्त, महिला व बाल कल्याण, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
महासंचालक, यशवंतराव चव्हाण विकास प्रशास प्रबोधिनी, पुणे
उद्योग, उर्जा व कामगार विभागांतील सर्व कार्यासन
निवड नस्ती (कामगार-४)
